

Nähe AK. 2, 1, 14. H. 963. an. 4, 268. HALĀJ. 2, 104. वृत्तवाटिका<sup>०</sup> MRĀKĪB. 46, 19. तह्वरस्य VIKR. 119. पुरी<sup>०</sup> SĀH. D. 65, 14. कालिन्दी<sup>०</sup> PANĪKĀT. 25, 3 (ed. orn. 21, 20). VET. in Verz. d. Oxf. H. 152, b, 12. PRAB. 68, 17. 80, 11. MĀLATĪM. 13, 16. GĪT. 1, 33. पीनपोध<sup>०</sup> 2, 6. MEGH. 68. — 3) Tod H. an. MED. r. 279. — 4) = विधि MED. — 5) ein Gott (देव) H. an.

परिसरणा (wie eben) n. das Umherlaufen: °शील Suçr. 2, 76, 20. P. 3, 3, 104, VĀrtt. 1, Sch.

परिसर्प (von सर्प mit परि) m. 1) das Umhergehen, Lustwandeln H. 1500. HALĀJ. 4, 41. das suchende Umhergehen, Nachgehen DAÇAR. 1, 30. PRATĀPAR. 21, a. — 2) Umschlössung, Umgebung (परिक्रिया) AK. 3, 3, 20. = परिजनादिवेष्टन AK. von PUNA. — 3) ein best. Schlangentart Suçr. 2, 263, 8. — 4) eine Art Würmer, welche der Aussatz erzeugt, Suçr. 2, 510, 10. — 5) eine best. Form des sog. kleinen Aussatzes Suçr. 1, 208, 4. 269, 6. 2, 420, 17.

परिसर्पण (wie eben) n. 1) das Herumkriechen: भूमिपरिसर्पणघृष्टपार्थ MRĀKĪB. 46, 13. das Herumwandeln: दण्डके R. 6, 81, 15. युधिष्ठिरस्तत्परिसर्पणं बुधः पुरे च राष्ट्रे च गृहे तथात्मनि । विभाव्य बुधे P. 4, 15, 37. सरस्वती<sup>०</sup> ĀÇV. ÇR. 12, 6. das Hinundherlaufen, beständiges Wechseln des Ortes: पतगपते: परिसर्पणे च तुल्यः MRĀKĪB. 50, 20. श्रियो हि कुर्वन्ति तथैव नार्यो भुङ्गकन्यापरिसर्पणानि 62, 20. — 2) eine best. Krankheit, so v. a. विसर्प Suçr. 1, 9, 4.

परिसर्पिन् (wie eben) adj. herumstreichend, sich herumbewegend: ते घोराः क्रूरकर्माण आकाशपरिसर्पिणः MBu. 3, 885, 3.

परिसर्पिणी (von सर्प mit परि) f. das Umherlaufen P. 3, 3, 104, VĀrtt. 1. VOP. 26, 188. AK. 3, 3, 21. परो<sup>०</sup> COLEBR. und LOIS. zu AK. परि<sup>०</sup> v. l. für परिचर्या COLEBR. und LOIS. zu AK. 2, 7, 34.

परिसरुन् (प<sup>०</sup> + स<sup>०</sup>) adj. volle tausend ÇĀK. ÇR. 17, 7, 2. परिसाधन (vom caus. von साध् mit परि) n. das zu-Stande-Bringen, Vollbringen: कार्यस्य R. 5, 33, 16. 33, 14. 69, 10. das in-Ordnung-Bringen einer Sache M. 8, 188.

परिसामन् (प<sup>०</sup> + सा<sup>०</sup>) n. ein gelegentlich eingelegtes Sāman LĪTJ. 1, 3, 1. Schol. zu KĀTJ. ÇR. 4, 9, 9.

परिसारक (von परिसार = परीसार) gaṇa विमुक्तादि zu P. 5, 2, 61. n. N. pr. eines Ortes an der Sarasvatī: तं सरस्वती समन्तं पर्यधावत्तस्माद्वाप्येतर्हि परिसारकमित्याचन्ते AIR. Ba. 2, 19. — Vgl. पारिसारक. परिसारिन् (von सर्प mit परि) adj. umherlaufend P. 3, 2, 142.

परिसावकीय, °यति = सावकमिच्छति P. 8, 3, 65, VĀrtt. 5, Sch. — Vgl. अभिसावकीय.

परिसिद्धिका (von परि - सिद्धि) f. eine Art Reisschleim Nieh. Pa. परिसीर (प<sup>०</sup> + सीर) gaṇa परिमुखादि zu P. 4, 3, 58, VĀrtt. 1. — Vgl. पारिसीर्य.

परिसीर्य (wie eben) n. Riemen am Pfluge ÇAT. BR. 7, 2, 3, 3. — Vgl. पारिसीर्य.

परिसृत s. u. परिश्रित.

परिस्कन्द s. परिष्कन्द.

परिस्कन्न m. nach RĪJAM. zu AK. 2, 10, 18 = परिस्कन्द ÇKDR. Ist partic. von स्कन्द mit परि; vgl. die Scholien zu P. 8, 3, 74 und परिष्कस.

परिस्तर (von स्तर mit परि) m. 1) Stren: राजस्तु याज्ञकेस्तत्र कृते

वेदीपरिस्तरः MBu. 15, 526. — 2) viell. Decke: स<sup>०</sup> MBu. 5, 524, 6.

परिस्तरण (wie eben) n. 1) das Umherstreuen, Umstreuen, Bestreuen KĀTJ. ÇR. 4, 13, 15. 6, 2, 5. 8, 2, 21. 6, 25. 8, 42. 9, 1, 2. परिस्तरणादिकामधर्मणा KULL. zu M. 8, 106. अथ परिस्तरणं प्रागयैः कुशैः परिस्तरणात्ति ÇĀK. GRH. 1, 8. ĀÇV. ÇR. 1, 8. GRH. 1, 5. — 2) Decke(?) AV. 9, 6, 2.

परिस्तोम (प<sup>०</sup> + स्तोम) m. Decke, Polster AK. 2, 8, 3, 10. H. 680. HALĀJ. 2, 153. MBu. 2, 1835. °संकीर्ण (यान) 3, 11835. इषवो ऽत्र (यज्ञे) परिस्तोमा मुक्ता गाण्डीवधन्वना 3, 4796. 6. 2293. नानावर्णैश्च कम्बलैश्च परिस्तोमैश्च दत्तिनाम् 4390. अश्वास्तरपरिस्तेमि राज्ञैः 4396. 7, 3637. कृमिरागपरिस्तेमि — शयने R. 4, 22, 18. neutr. MBu. 6, 2287.

परिस्थान n. Aufenthaltsort, Wohnsitz: व्योम्नि तस्य परिस्थानम् MBu. 14, 1163. Wenn die Schreibart °स्थान (nicht °ष्ठान) richtig sein sollte, müsste das Wort in परि + स्थान zerlegt werden.

परिस्पन्द (von स्पन्द mit परि) m. 1) Bewegung: सूर्य<sup>०</sup> BUĀSHĀP. 122. नायं प्रतिबलः — मम । सोढुं युधि परिस्पन्दम् so v. a. Andrang MBu. 1. 5969. गुरोर्वक्त्रपरिस्पन्दः so v. a. das Sprechen, Reden 2233. वापुरजायत परिस्पन्दाय कर्मणे ÇĀK. zu BRU. ĀR. UP. S. 294. 321. fg. Schol. bei WILSON, SĀMĀKĀK. S. 42 (transition WILS.). मम बुद्धिपरिस्पन्दाद्द्वस्तस्य भविष्यति so v. a. dadurch, dass in mir der Gedanke kommt, MBu. 12, 12961. — 2) Unterhaltung, Pflege: अग्निदेत्र<sup>०</sup> MBu. 13, 6438. 6443. अग्नि<sup>०</sup> 6496. — 3) Gefolge H. 713. HALĀJ. 2, 151. °स्पन्द v. l. — 4) Schmückung des Haars AK. 2, 6, 3, 38.

परिस्पन्दन (wie eben) n. Bewegung GOŚĀNDRA im ÇKDR.

परिस्पर्धिन् (von स्पर्ध् mit परि) adj. wetteteifend: किसलयच्छायापरिस्पर्धिभिः ÇĀK. 80, v. l.

परिस्पृध् (wie eben) f. Nebenbuhler: नृदस्व याः परिस्पृधः RV. 9, 53, 1. परिस्फुट (प<sup>०</sup> + स्फुट) adj. überaus deutlich, ganz augenscheinlich BUĀG. P. 6, 9, 32. का स्विद्वगुण्ठनवती नातिपरिस्फुटशरीरलावण्या ÇĀK. 110. ganz erfüllt (!) VĀJUP. 159.

परिस्मापन (vom caus. von स्मि mit परि) n. das Ueberraschen: दम्बेन das Ueberlisten H. 378, Sch.

परिस्पन्द m. 1) Strom, Fluss; s. u. परिष्यन्द 1. — 2) = परिस्पन्द 3. H. 713, v. l. HALĀJ. 2, 151, v. l. — 3) = परिस्पन्द 4. BHAR. zu AK. 2, 6, 3, 38. ÇKDR. H. Ç. 133.

परिस्पन्दिन् s. परिष्यन्दिन्. परिस्त्रिन् (von परि + त्रिन्) adj. bekränzt: °जी होता भवति TBA. 2, 7, 1, 1. KĀTJ. 37, 7.

परिस्त्रव (von स्त्रु mit परि) m. 1) Fluss: दरीमुखैरिव गिरीशैरिकाम्बुपरिस्त्रवान् MBu. 7, 6437. स पपात ततो वाक्तामुलोक्तिपरिस्त्रवः 8, 2803. (अचलम्) समूलाम्बुपरिस्त्रवम् HARIV. 5365. सुस्त्रव सर्वगात्रेभ्यः स्वेदं शोकाग्निसेभवम् । किमवानिव शैलेन्द्रो बद्धधातुपरिस्त्रवः (wohl °स्त्रवम्) || R. GORR. 2, 92, 27. भूरिस्त्रण<sup>०</sup> adj. dem viel Blut aus den Wunden fließt MBu. 7, 9325. — 2) das Hinabgleiten: गर्भपरिस्त्रव (sic) eines Fötus, die Geburt eines Kindes R. 1, 38, 26 (39, 26 GORR.). — 3) = पुनाग Nieh. Pa.

परिस्त्रसा (von स्त्रस् mit परि) f. Schutt, Geröll: वैश्यान्तरस्य त्र्यं पृथिव्यां परिस्त्रसा TBA. 1, 2, 1, 1.

परिस्त्राव (von स्त्रु mit परि) m. 1) Fluss, Bez. eines Krankheitszustandes, welcher aus dem Ueberfließen der Feuchtigkeiten des Körpers abgelei-